

eClerx/SECD/SE/2020/091

November 6, 2020

BSE Limited Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, 25 th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex Bandra (East), Mumbai – 400 051
---	---

Dear Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 [“Listing Regulations”]

Reg: Newspaper advertisements for Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020

**Scrip Code: BSE - 532927
NSE - ECLERX**

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of the newspaper advertisement for the unaudited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020 published today in the Business Standard and The Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi).

The newspaper advertisements are also available on the website of the Company at www.eclerx.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours truly,
For **eClerx Services Limited**



Pratik Bhanushali
Company Secretary & Compliance Officer
F8538

Encl. as above

Adani's Australia coal unit back in spotlight after name change

REUTERS
Melbourne, 5 November

Adani Enterprises, which has attracted criticism in parts of Australia for developing a new thermal coal mine, has drawn attention again by changing the name of its Australian unit to Bravus Mining and Resources.

The rebrand comes as the miner readies to ship out its first coal next year in the face of years of vocal opposition from climate change activists, whose catch cry 'Stop Adani' became a marketing slogan emblazoned on T-shirts and earrings.

That opposition ultimately helped swing Australia's national election last year towards a conservative coalition victory, as workers in coal producing regions voted to support new jobs.

"We will continue to stand up and deliver for the good of our community,



no matter how courageous it requires us to be, and Bravus, our new name, reflects this intent," Chief Executive David Boshoff said.

Bravus is building its 10 million tonne per year mine and rail line in the northern state of Queensland even as

climate change activists continue to target its bankers, insurers and suppliers. It has employed more than 1,500 people and issued more than A\$1.5 billion (\$1.08 billion) worth of tenders, it said. But some are now disputing Adani's take on its new name, with

both Greenpeace and a scholar from the Australian National University saying the Latin for 'brave' is not bravus. "Bravus is ... based on the Latin 'barbarus', meaning barbarian," Greenpeace said. "The word itself had much of a connotation of a violent enemy of civilisation." Chris Bishop, a classical studies lecturer at ANU in Canberra said in the English language "the word 'Bravo' (derived from the older bravus) can mean 'a mercenary, an assassin, or a desperado.' Adani stuck to its definition when contacted by Reuters. "The new name Bravus is derived from the words 'brave' or 'bold'. It includes the 'us' suffix, highlighting the inclusive nature of us the company," a spokeswoman said.

Other coal groups have also rebranded this year. Australian coal lobby group Coal21 became Low Emission Technology Australia (LETA) in August, while Arch Coal turned into Arch Resources in May.

Russian firm looks to buy Reliance Naval

AJAI SHUKLA
New Delhi, 5 November

Most shipbuilding companies are backing away from purchasing Anil Ambani's Reliance Naval and Engineering Ltd (RNaval), which is being sold to pay its debts. However, Russia's state-owned United Shipbuilding Corporation (USC) remains interested.

Responding to a media report last month that said USC had opted out of the bidding process, the Russian Embassy in India clarified on Thursday: "USC has never officially indicated its refusal to participate in the tender."

RNaval is under the hammer under the Insolvency and Bankruptcy Code (IBC) to recover debts that have mounted to almost ₹10,000 crore. Besides USC, two large Indian companies — Chowgule and APM Terminals Management BV — were in the fray, along with a number of asset reconstruction companies. RNaval's primary asset is Pipavav Shipyard in Gujarat.

Stating that USC had passed the accreditation procedure to obtain access to RNaval's electronic account, the Embassy stated: "[USC] is currently con-



USC is believed to be interested in debt-laden firm to position itself for Indian Navy's submarine contract

ducting the due diligence of RNaval's condition and assessing parameters of the possible investments."

"The Russian Embassy states that, owing to the Covid-19 pandemic, USC has faced difficulties in evaluating Pipavav Shipyard, since that involves direct interaction between experts from both sides.

"The USC is expected to finalise its stance on further participation in the bidding procedure after completing the remote study of the documents provided by the debtor's trustee and the field review of RNaval's assets by the USC's specialists," the embassy said.

USC is believed to be interested in buying out RNaval in order to position itself to com-

pete for Project 75I — the Indian Navy's project to build six submarines in India, which will be driven by air-independent propulsion (AIP). The ownership of Pipavav Shipyard would allow USC to build the six submarines itself, while claiming it had met the "Make in India" norms.

USC is also building four Krivak-class frigates, of which two are required to be built in India. Currently, they are to be built in Goa Shipyard but that could change if USC buys RNaval and opts to build two warships at Pipavav Shipyard.

Mumbai-based Mazagon Dock Ltd (MDL) is also keen to gain access to Pipavav Shipyard, though it is not participating in the IBC process. The shipyard has a defence shipbuilding licence and world-class infrastructure, including a dry dock that can accommodate an aircraft carrier.

In September, the Ministry of Defence scrapped RNaval's contract to build five naval offshore patrol vessels (NOPVs), which were supposed to be delivered between November 2014 and November 2016. In 2018, after RNaval failed to deliver even the first NOPV, the navy encashed the firm's bank guarantees.

Adani Power Q2 profit zooms to ₹2,228 cr

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, 5 November

Adani Power on Thursday said its consolidated net profit jumped manifold to ₹2,228.05 crore in the quarter ended September 30, mainly on account of improved income.

The company had clocked a net profit of ₹3.88 crore in the year-ago period, Adani Power (APL) said in a regulatory filing. Total income in the quarter also rose to ₹8,792.28 crore from ₹6,815.22 crore a year ago.

Total expenses reduced to ₹5,898.35 crore from ₹6,658.44 crore in the year-ago period.

"The Indian economy has started to demonstrate its resilience and diehard spirit, as the impact of Covid-19 wanes and the nation moves towards normalcy. Energy in all forms, and power from all sources will

act as a key enabler to achieve the dream of economic prosperity for India's vast population. The Group remains committed to sustainable growth of the energy infrastructure, and becoming a key contributor to the nation's economic progress," Adani Group Chairman Gautam Adani said in a statement.

Adani Power Managing Director Anil Sardana said the country's power demand has started showing strong improvement with revival of its economic growth engine, after the slump brought by the pandemic. "We have a strong belief in the essentiality of conventional power and its compatibility with the renewable growth imperative. With our complementarity with the Adani Group's energy mix portfolio and partnerships in natural gas and solar energy, we will continue to seize value



accretive opportunities and pursue our long-term growth strategies," he said. The company further said during the quarter, APL and its subsidiaries achieved an average plant load factor (PLF) of 49.9 per cent and sales volume of 12.6 Billion Units (BU), as compared to a PLF of 59.2 per cent and sales volume of 14.5

Adani Transmission net falls 7% to ₹214 cr

Adani Transmission (ATL) on Thursday posted 7 per cent fall in consolidated net profit at ₹214.13 crore for September quarter 2020-21, mainly on account of reduced income. In the year-ago period, the net profit was ₹230.43 crore, the company said in a BSE filing. Total income during July-September reduced to ₹2,306.45 crore from ₹2,638.32 crore a year ago. PTI

BU recorded in the second quarter of 2019-20.

This lower performance was primarily a result of 'customer back-downs' in Maharashtra and a subdued merchant market, partially offset by higher grid demand and improved coal availability in Rajasthan, as well as full quarter utilisation of the recently acquired power plants

in Chhattisgarh.

"The Supreme Court, vide its order dated August 31, 2020, partially allowed claims of Adani Power Rajasthan, APL's wholly-owned subsidiary, to recover compensatory tariff from Rajasthan DISCOMs as per the order of the Appellate Tribunal of Electricity (APTEL) dated September 14, 2019. However, Rajasthan DISCOMs have filed a review petition in the Supreme Court.

"Further, APTEL has also allowed, vide its order dated 5th October 2020, appeal by Adani Power Maharashtra (APML), APL's wholly-owned subsidiary, against an order of the Maharashtra Electricity Regulatory Commission (MERC) regarding coal shortfall compensation due to de-allocation of the Lohara coal block, along with carrying cost," the company said.

GCPL Q2 net profit up 10.7% to ₹458 cr

FMCG major Godrej Consumer Products (GCPL) on Thursday reported a 10.66 per cent increase in its consolidated net profit at ₹458.02 crore in the second quarter ended September. The company had posted a net profit of ₹413.88 crore in the same quarter a year ago, GCPL said in a BSE filing. Its net sales were at ₹2,893.86 crore, up 10.95 per cent during the quarter under review as against ₹2,608.15 crore in the corresponding period of the last financial year. GCPL Chairperson and Managing Director Nisaba Godrej said: "We delivered a strong performance this quarter with double-digit, profitable sales growth. Consolidated sales grew 11 per cent and Ebitda grew by 19 per cent. All our geographic clusters also recorded positive sales growth." PTI

Lupin clocks ₹211-cr profit

Lupin reported a consolidated net profit of ₹211 crore for the second quarter of the financial year, primarily led by a recovery in sales in the US. The company had reported a net loss of ₹185.3 crore in the corresponding period last year. Sequentially, Lupin's net profit jumped 97.4 per cent over the previous quarter. The revenues, however, dipped by 1.2 per cent on a YoY basis to ₹3,835 crore, but sequentially the revenues rose 8.7 per cent. SOHINI DAS

A. K. CAPITAL SERVICES LIMITED
BUILDING BONDS

Regd. Office: 30-38, 3rd Floor, Free Press House, Free Press Journal Marg, 215, Nariman Point, Mumbai - 400021.
CIN: L74899MH1993PLC274881 | Website: www.akgroup.co.in
Tel: +91-22-67546500 | Fax: +91-22-66100594 | E-mail: compliance@akgroup.co.in

NOTICE

Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to the provisions of Sections 124 and 125 of the Companies Act, 2013 and Rule 6(3) (a) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended from time to time.

As per the Rules, all the unclaimed shares in respect of which dividend are not claimed/paid for the last 7 consecutive years or more shall be transferred to the Demat/Account of the IEPF Authority within 30 days from the due date of transfer.

Accordingly, shareholders who have not claimed their dividends from financial year 2012-13, may write to us or the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. Link Intime India Private Limited, at their office situated at C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 063, Tel. No. 022-49186270 and e-mail at ml.helpdesk@linkintime.co.in on or before November 28, 2020 for further details and for making a valid claim for the unclaimed dividends. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by November 28, 2020, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF Suspend Account by the due date as per procedure stipulated in the Rules.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders at their latest available address whose shares are liable to be transferred to IEPF Suspend Account under the Rules for taking appropriate action(s).

The Company has uploaded full details of shareholders and shares due for transfer to IEPF Suspend Account on its website www.akgroup.co.in. Shareholders are kindly requested to refer to the Investor Relation Section on the website to verify the details of shares liable to be transferred to IEPF Suspend Account.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspend Account, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Suspend Account as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Suspend Account pursuant to the Rules.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority/ Suspend Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

For A. K. Capital Services Limited
Sd/-
A. K. Mittal
Managing Director
(DIN: 00698377)

Date: November 5, 2020
Place: Mumbai

ADITYA BIRLA
FASHION & RETAIL

ADITYA BIRLA FASHION AND RETAIL LIMITED
[CIN: L18101MH2007PLC233901]
Regd. Office: Piramal Agastya Corporate Park, Building 'A', 4th & 5th Floor,
Unit No. 401, 403, 501, 502, L.B.S. Road, Kurla, Mumbai - 400 070.
Tel.: +91-86529 05000; Fax: +91-86529 05400; E-mail: secretarial.abfrl@adityabirla.com; Website: www.abfrl.com

Corrigendum to the Postal Ballot Notice dated October 23, 2020 ("Notice")

This corrigendum should be read in continuation of and in conjunction with the Notice. All other contents of the Notice shall remain unchanged.

The text appearing in the last column of the table on Page 10 under the heading "Names of the natural persons who are the Ultimate Beneficial Owners" be read as:

"There are no natural persons/individuals who are ultimately holding more than 25% beneficial ownership directly indirectly in Flipkart Investments Private Limited.
Mr. Ankit Bajoria is the senior managing official of Flipkart Investments Private Limited."

The same will also be available on the website of:

- the Company i.e. www.abfrl.com;
- Link Intime India Private Limited i.e. https://instavote.linkintime.co.in; and
- BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Aditya Birla Fashion and Retail Limited
Geetika Anand
Company Secretary

Place: New Delhi
Date: November 3, 2020

An Aditya Birla Group Company

GLOBAL VECTRA HELICORP LIMITED
CIN: L62200DL1998PLC093225
Registered Office: A-54, Kailash Colony, New Delhi - 110048
E-Mail: - raakesh@gvhl.net, Website: globalhelicorp.com

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 12, 2020, to consider inter-alia the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020.

Further, in terms of the Company's Code of Conduct for Prohibition of Insider Trading, the Trading Window for dealing in the securities of the Company shall remain closed for all designated persons (as defined in the code) from October 01, 2020 till 48 hours after the declaration of Financial Results of the Company.

The said Notice may be accessed on the Company's website at http://www.globalhelicorp.com and may also be accessed on the Stock Exchange websites at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com.

For Global Vectra Helicorp Limited
Rakesh Saini
Company Secretary

Place: Delhi
Date: November 05, 2020

APOLLO MICRO SYSTEMS LIMITED
Registered Office: Plot No 128/A, Road No. 12, BEL Road, IIDA Mallapur, Uppal Mandal, Hyderabad-500076, Telangana, India; CIN: L72200TG1997PLC026556
Telephone: +91 40 2716 7000 - 99; Facsimile: +91 40 2715 0820;
Email: cs@apollo-micro.com; Website: www.apollo-micro.com;

NOTICE

Intimation of Board Meeting under Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
Fixation of Board Meeting on Thursday, 12th November, 2020 at the registered office of the Company

We inform you that the meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020 at the registered office of the Company, inter-alia to transact the following business apart from the other items as per the agenda or items with the permission of the Chair, if any:

- To consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter and Half year ended 30th September, 2020.

Further, pursuant to the Company's "Code of Internal Procedures and Conduct to Regulate, Monitor and Report of Trading by Insiders" the Trading Window for dealing in the securities of the Company has already been closed from 1st October 2020 and would remain closed till 48 hours after the financial results are declared on Thursday, 12th November, 2020.

For Apollo Micro Systems Limited
Sd/-
Vitta Chaitanya Siva Shankar
Company Secretary and Compliance officer

Place: Hyderabad
Date: 04th November, 2020

eClerx
eClerx Services Limited
CIN: L72200MH2000PLC125319
Regd. Office: Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023
Phone: + 91 (22) 6614 8301, Fax: +91 (22) 6614 8655, Email: investor@eclerx.com, Website: www.eclerx.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020
(Rupees in million, except per share data)

Particulars	Quarter ended			Half Year ended
	September 30, 2020	June 30, 2020	September 30, 2019	September 30, 2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations	3,607.86	3,365.53	3,564.69	6,973.39
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	831.56	726.27	642.86	1,557.83
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	831.56	726.27	642.86	1,557.83
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	614.53	517.65	437.10	1,132.18
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	821.82	671.67	311.66	1,493.49
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	340.06	361.00	361.00	340.06
Other Equity	-	-	-	-
Earnings per share (EPS) (for continuing and (of Rs. 10 each) (Not annualised)				
Basic	17.74	14.34	12.16	32.00
Diluted	17.71	14.34	12.16	31.98

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020

Particulars	Quarter ended			Half Year ended
	September 30, 2020	June 30, 2020	September 30, 2019	September 30, 2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations	2,870.91	2,716.58	2,758.91	5,587.49
Profit before tax	718.50	703.61	87.33	1,422.11
Profit after tax	533.65	500.72	(80.30)	1,034.37

Note:
1 The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com.

For and on behalf of Board of Directors
Sd/-
PD Mundhra
Executive Director

Place: Mumbai
Date: November 5, 2020

SHIRAM SHIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED
CIN: L65191TN1979PLC007874
Regd. Office: 14A, South Phase, Industrial Estate, Guindy, Chennai - 600 032
Corporate Office: "Wockhardt Towers", 3rd Floor, West Wing, C-2, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051.
Tel No.: +91 22 4095 9595 Fax: +91 22 4095 9597 Website: www.stfc.in

Communication to Shareholders regarding deduction of tax at source on dividend under relevant sections of the Income-tax Act, 1961 (Interim Dividend 2020-21)

The Board of Directors at its meeting held on October 29, 2020 has approved and declared an Interim Dividend of ₹ 6/- (Rupees Six only) per Equity Share of face value of ₹ 10/- each for the Financial Year 2020 - 21. The dividend will be paid on or after November 26, 2020, to those members whose names appear on the Register of Members of the Company/beneficiary position of NSDL/CDSL (Depositories) as on November 10, 2020.

As per the Income-tax Act, 1961 ("the Act"), as amended by the Finance Act, 2020, dividends declared or distributed or paid by a Company on or after April 1, 2020 shall be taxable in the hands of the shareholders and the Company shall be required to deduct tax at source ("TDS") at the prescribed rates from the dividend to be paid to shareholders at the time of distribution or payment of dividend. The tax so deducted will be paid to the credit of the Central Government. The TDS rate would vary depending on the residential status of the shareholder and the documents submitted by them and accepted by the Company in accordance with the applicable provisions of the Act. Accordingly, the Interim Dividend will be paid after deducting applicable TDS, if any. The details in this regard, including requisite documents to be submitted for exemption from TDS for various categories of Shareholders, are available on the link https://www.integratedindia.in/ExemptionFormSubmission.aspx wherein shareholders are requested to upload the documents with the Registrar and Transfer Agent (RTA) of the Company viz. Integrated Registry Management Services Private Limited latest by November 13, 2020. No communication on tax determination shall be entertained after the said date. Please note that in case shareholders had already sent the requisite valid documents to the Company/RTA before November 13, 2020 which is the cut-off date for submission of documents to determine tax liability for Interim Dividend 2020-21, they are not required to re-submit the same.

On November 03, 2020, the Company had sent an email communication to all the shareholders having their email ID's registered with the Company/Depositories explaining the process on withholding tax from dividend paid to the shareholders at prescribed rates along with the necessary annexures.

Further details are also available on:
The Company website: https://cdn.stfc.in/common/Communication-To-Shareholders.pdf
BSE Limited website: https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/57796a7d-63b7-42c8-9c39-78fed0477ffc.pdf
National Stock Exchange of India Limited website: https://archives.nseindia.com/corporate/SRRANSFIN_04112020122138_BSENSEFinal.pdf

By the Order of the Board of Directors of
SHIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED
Sd/-
Vivek Achwal
Company Secretary

Place: Mumbai
Date: 05/11/2020

NETLINK SOLUTIONS (INDIA) LIMITED
Regd. Off: 507, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, Newlink Road, Andheri (West), Mumbai-400 053, Maharashtra, India; CIN: L72200TG1997PLC026556
TEL: 022-26335583; CIN: L45200MH1984PLC034789

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020 (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ending	Year to date figures for current period ended	Corresponding 3 months ended in previous year
		30.09.2020	30.09.2020	30.09.2019
1	Total income from operations (net)	1.78	2.75	16.20
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	48.29	124.44	(26.05)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	48.29	124.44	(26.05)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	47.35	131.04	(33.99)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	0.00	0	0
6	Equity Share Capital	252.92	252.92	252.92
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year as on 31.03.2020	724.18	724.18	724.18
8	Earnings Per Share (of ₹ Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	1.87	5.18	-1.34
	2. Diluted:	1.87	5.18	-1.34

Note:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the website of the Stock Exchange(s) and the listed entity. Company url: www.netlink.co.in/financls.pdf.
b) # - Exceptional and/or extraordinary items adjusted in the Statements of profit and loss in accordance with ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable.

Netlink Solutions (India) Limited
Sd/-
Rupa Modi
Executive Director & CFO
DIN- 00378363

Place: Mumbai
Date: 05.11.2020

caprihans INDIA LIMITED
सोआयपत्र: एल २१६०५एमएच १९१६
पौर्णमासी २०२०

STERLING GUARANTY & FINANCE LIMITED
Registered Office : 91-A, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400 021
Corporate Identity Number: L65990MH1983PLC031384

MAHALAXMI SEAMLESS LIMITED
Piper Nagar, (Sukelli), Via: Nagothane, Tal. Roha, Dist.-Raigad-402126
CIN: L19300MH1999PLC061347

eClerx Services Limited
Regd. Office : Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023
Phone: + 91 (22) 6614 8301. Fax: +91 (22) 6614 8655. Email: investor@eclerx.com

NOVARTIS
नोवार्टिस इंडिया लिमिटेड
नॉवगीकृत कार्यालय: इन्फायर बीकेसी, ६०१ व ७०१ चा भाग, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ महाराष्ट्र, भारत

Table with 4 columns: तपशील, ३०.०९.२०२० रोजी संपलेली तीन महिने (अ-लेखापरीक्षित), ३०.०९.२०२० रोजी संपलेली तीन महिने (अ-लेखापरीक्षित), ३०.०९.२०१९ रोजी संपलेली तीन महिने (अ-लेखापरीक्षित)

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा माहीचे अलेखापरीक्षित निष्कर्षांचा सारांश
₹ दशलक्षामध्ये

शुद्धिपत्र
दै. नवशक्तीमध्ये ३ नोव्हेंबर, २०२० रोजी पान क्र. ७ वर प्रकाशित झालेल्या श्री. पार्लेश्वर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., च्या जाहीर सूचनेत सोसायटीचा पता आणि दूरध्वनी क्रमांक दिला नव्हता.

IndoStar Capital Finance Limited
Regd. Office: One World Centre, Tower 2A, 20th Floor, Jupiter Mills Compound, S B Marg, Mumbai - 400013, India

Table with 4 columns: Sr. No., Particulars, Quarter ended 30 September 2020, Half Year ended 30 September 2020, Quarter ended 30 September 2019

a. The above is an extract of detailed format of unaudited consolidated financial results for the quarter and half year ended 30 September 2020, prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Table with 4 columns: Sr. No., Particulars, Quarter ended 30 September 2020, Half Year ended 30 September 2020, Quarter ended 30 September 2019

b. The outbreak of COVID-19 pandemic across the globe and in India has contributed to a significant decline and volatility in the financial markets and slowdown in the economic activities.

The extent to which the COVID-19 pandemic will ultimately impact the Group's results and carrying value of assets (including goodwill) will depend on future developments, which are highly uncertain.

c. The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved at the meeting of the Board of Directors held on 5 November 2020.

जाहीर सूचना
तमाम जनतेला यादारे सूचना देण्यात येते की, श्री. सुनिल जगदीशचंद्र मेहरा हे शिवाजी नगर गावडस, परबई, मुंबई-४०००७६ येथील स्लॅब क्रॉफ्ट सोसायटीस लि, प्लॉट क्र. २७०२/ए, क्षेत्र मोबमापित ८७० चौ.फू. बिल्ट अप सह एक पॉडियम पार्किंग क्र. ८७ आणि सोसायटीचे सदस्य म्हणून गेअर प्रमाणपत्र क्र. १८३ अंतर्गत प्रत्येकी रु.५०/- चे ५ शेअर्सचे धारक, धारक विभित्र क्र. ८९१ ते ८९५ (दोघांचा समावेश) चे मालक आणि श्रीम. शिल्पी सुनिल मेहरा हे शिवाजी नगर गावडस, परबई, मुंबई-४०००७६ येथील स्लॅब क्रॉफ्ट सोसायटीस लि, प्लॉट क्र. २७०२/बी, चे मालक आणि क्षेत्र मोबमापित ६२० चौ.फू. बिल्ट अप सह एक बुले स्क्या लेव्हल पॉडियम पार्किंग क्र. ६२ आणि सोसायटीचे सदस्य म्हणून गेअर प्रमाणपत्र क्र. १८४ अंतर्गत धारक विभित्र क्र. ८९६ ते ९०० (दोघांचा समावेश) प्रत्येकी रु.५०/-चे ५ शेअर्सचे धारक आहेत.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (म्हाडाचा घटक)
(दूरध्वनी क्र. ०२२ २३५३२१९, ईमेल: eedr@mhada@gmail.com)

Table with 7 columns: अनु. क्र., कामाचे नाव, निविदा रक्कम, इसरा रक्कम १%, सुरक्षा अनामत २% (५०% सुरवातीला व देयकातून ५०%), नोंदणी वर्ग, निविदेची किमत (५% GST धरून), काम पूर्ण करण्याचा कालावधी

Table with 3 columns: अ. क्र., तपशील, दिनांक व वेळ

- १. संपूर्ण निविदा प्रक्रिया ऑनलाईन (ई-टेंडरिंग) पद्धतीची असेल, निविदेसंबंधी अधिसूचना, अटी व शर्ती महाराष्ट्र शासनाची वेबसाईट https://mahatenders.gov.in यावर प्रसिद्ध होईल.
२. निविदा संबंधीत दस्तऐवज वेबसाईट https://mahatenders.gov.in यावर पाहून दिनांक १०/११/२०२० (सकाळी १०.०० वाजेपासून) ते दिनांक २४/११/२०२० (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत) वेबसाईट वरून डाऊनलोड व करता येतील.

निविदेबाबत काही निरसनार्थ महाराष्ट्र पोर्टल यांना संपर्क साधावा.
दूरध्वनी क्रमांक-१८०० ३०७० २२३२/०९२०-४००१ ००२/०९२०-४२०० ४६२ / ०९२०-४००१ ००५/०९२०-६२७७ ७८७.
महाडा-गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था CPRO/194

जाहीर सूचना
तमाम जनतेला यादारे सूचना देण्यात येते की, आर. गोपालकिरण आणि श्री. विमल गोपालकिरण नायर (यानंतर सदर मालक असे उल्लेखावे) हे गाव-निलजे, तालुका-कल्याण, ठाणे उपनगराचा नोंदणीकृत जिल्ह्याचे मोजमापित ७०.८१ चौ.मी+ खुले कार पार्किंग (बिल्ट-अप) धारक सव्हे क्र. १९२, १८५, १८६, १८७, २१६, १६९, १७६, १८३, २१४, १७०, १६८, १८८, १६६, २१५, १७२, १७३, १७४, १७५, ४, १८ १, १९०, १९३, १९१, १७७, २१०, २१५, ९, ७ प्लॉट क्र. १८०५, डी-विंग सोफिस्टिकेट कासा वेला गोल्ड, एक्सपेरिया मॉल जवळ, आणि खिडकालेश्वर मंदिर, पालवा सिटी, डोबिवली-पूर्व, कल्याण डोबिवली, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१ (यानंतर उल्लेखित सदर मिळकत) चे मालक होत.

Public Announcement

The proposed expansion project of 'TCS Banyan Park' i.e. Construction of Phase-II of IT Park located at plot bearing CTS No. 221, 228, 234 & 235 of Village Gundavali, Suren Road, Andheri (East), Mumbai by M/s. Tata Consultancy Services Limited has been accorded Environmental Clearance by State Level Environment Impact Assessment Authority, Maharashtra vide letter No. SI/MH/MIS/139825/2020 dated 31st March 2020. Copies of the said Environmental Clearance are available with Environment Department, Government of Maharashtra and Maharashtra Pollution Control Board and on the website parivesh.nic.in
Place : Mumbai
Date : 06/11/2020

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of public at large that our clients are intending to purchase the schedule property from Mr. Girish. Suresh Lakhani and Mrs. Pooja Girish Lakhani free from encumbrances.
Any persons claiming any interest in the schedule property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise whatsoever are hereby required to make the same known to us within 15 days from the date hereof in writing supported with Notarially certified true copies in support thereof to the undersigned, failing which the said sale will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived/abandoned.

SCHEDULE

Immovable property being Unit No.904, on the 9th Floor, admeasuring 670 sq.ft. of carpet area, situated in the proposed building Waterfront on the Ninth Floor, on the piece of land being, Survey No.235/C, CTS No. F-1238, F-1240, village Bandra Taluka-Andheri, situated at Turner Road, Bandra (West), Mumbai 400050 together with corresponding fully paid up shares issued to be issued by the said New Panchsheel Co-operative Housing Society Limited and all other incidental right, title and interest in the said Society.
Dated this 06th day of November, 2020

Sd/-
Advocate Prakash Rohira
Office No. 1, Amrit Bhavan, 65-D, Linking Road, Santacruz West, Mumbai 400054

CORRIGENDUM

A notice was published in your daily newspapers Free Press Journal/Navshakti (Marathi) in their issues both dated 3rd November 2020, on the respective page numbers 8 and 7 by my clients, viz. Shree Parleshwar Co-operative Housing Society Ltd. In the said notice inadvertently my client's address and telephone numbers remained to be mentioned. Hence kindly issue the Corrigendum appended hereto in your both dailies in tomorrow's editions. Please read the following in respect of the Notice issued on 3rd November 2020, being part of the said Notice.

"The Chairman/
Hon. Secretary,
Shree Parleshwar Co-operative Housing Society Ltd.,
Shahaji Raje Marg,
Vile Parle (East),
Mumbai-400 057".
9869485223 / 9969033237

NOTICE

Notice is hereby given on behalf of our clients, S. K. Construction Company that the Development Agreement dated 31st July, 2007 registered under Serial No. BDR-4/5753/2007 ("the said Development Agreement") executed by our clients in favour of Romell Properties Pvt. Ltd. in respect of the property mentioned in the Schedule hereunder written ("the said Property") has been terminated by our clients vide Termination Notice dated 02.11.2020 and our clients have also withdrawn, revoked, cancelled and terminated the Irrevocable General Power of Attorney dated 31st July, 2007 registered under Serial No. BDR-4/5754/2007 ("the said Power of Attorney") and other incidental documents executed by them in favour of the said Romell Properties Pvt. Ltd.

The said Development Agreement and the said Power of Attorney and other incidental documents having been terminated, all the authority and powers granted in favour of the said Romell Properties Pvt. Ltd. thereunder have come to an end. All persons are hereby required to take notice of the aforesaid and are required and warned not to deal with Romell Properties Pvt. Ltd. in respect of the said Property or any of the affairs of our clients under the said Development Agreement and the said Power of Attorney or otherwise. Any person doing so will do so at his own risk as to the costs and consequences thereof and such acts/transactions shall not be binding upon our clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

All those pieces and parcels of land together with the structures standing thereon bearing C.T.S. Nos. 2583 to 2596 admeasuring 937 sq. yards equivalent to 783 sq. metres lying, being and situate at Military Road (Nehru Road), Vakola, Santacruz (East), Mumbai-400 055 in the Revenue Village of Kole Kalyan, Taluka Andheri in the Registration District of Mumbai Suburban.

Mumbai dated this 05th day of November, 2020.
Sd/-
Mrs. G. P. Vas
Partner
P. Vas & Co.,
Advocates & Solicitors,
A-1, Liberty, 1st Floor,
98-B, Hill Road, Bandra (W),
Mumbai-400 050.
e-mail : pvas1979@gmail.com

कार्यालय, कार्यपालक अभियन्ता, एन0आर0ई0पी0, गुमला।
अल्पकालीन निविदा आमंत्रण सूचना संख्या 04/2020-21
(रयामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन योजनान्तर्गत)

- विज्ञापनदाता का पदनाम एवं पता :- कार्यपालक अभियन्ता, एन0आर0ई0पी0, गुमला
- परिमाण विपत्र विक्री की तिथि एवं समय :- दिनांक 25.11.2020 से दिनांक 26.11.2020 तक 10.00 बजे पूर्वाह्न से 3.00 बजे अपराह्न तक
- निविदा प्राप्ति की तिथि एवं समय :- दिनांक 27.11.2020 को 10.00 बजे पूर्वाह्न से 3.00 बजे अपराह्न तक
- निविदा खोलने की तिथि एवं समय :- दिनांक 27.11.2020 को 3.30 बजे अपराह्न
- परिमाण विपत्र विक्री का स्थान :- कार्यपालक अभियन्ता का कार्यालय, एन0आर0ई0पी0, गुमला
- निविदा प्राप्ति एवं खोलने का स्थान :- कार्यपालक अभियन्ता का कार्यालय, एन0आर0ई0पी0, गुमला
- कार्य की विवरणी :-

क्र०	कार्य का नाम	प्रखण्ड	परिमाण विपत्र का मूल्य	परिमाण विपत्र का मूल्य	अग्रघन की राशि (सी के गुणक में)	कार्य समाप्ति की अवधि
1	SKILL DEVELOPMENT & TRAINING CENTER (01 Unit)	गुमला	4057500.00	5000.00	81150.00	06 माह

निविदा की अन्य शर्तें www.gumla.nic.in एवं कार्यालय एन0आर0ई0पी0, गुमला के सूचना पत्र पर कार्यालय अवधि में देखा जा सकता है।
कार्यपालक अभियन्ता, एन0 आर0 ई0 पी0, गुमला।
PR 235377 Rural Development(20-21)D

उल्हासनगर महानगरपालिका
पाणी पुरवठा विभाग
ई-निविदा सूचना क्र. ०६/उमपा/पाणी पुरवठा विभाग/२०२०-२१

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम
१	उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत कॅम्प नं. १ ते ३ मध्ये असलेले विविध बुल्डर चालविणे व देखभाल दुरुस्ती करणेच्या कामाबाबत.	रु. ८७,२९,१२१/-

या निविदेबाबतची विस्तृत माहिती उल्हासनगर महानगरपालिकेचे संकेतस्थळ <https://mahatenders.gov.in> आणि <https://mahatenders.gov.in> यावर दिनांक ०९/११/२०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांनी यांची नोंद घ्यावी.
सही / -
कार्यकारी अभियंता (पापुवि)
द्विनांक: ०५/११/२०२०
उल्हासनगर महानगरपालिका

eClerx Services Limited
CIN : L72200MH2000PLC125319
Regd. Office : Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023
Phone: +91 (22) 6614 8301, Fax: +91 (22) 6614 8655, Email: investor@eclerx.com, Website: www.eclerx.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020
(Rupees in million, except per share data)

Particulars	Quarter ended			Half Year ended
	September 30, 2020	June 30, 2020	September 30, 2019	September 30, 2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations	3,607.86	3,365.53	3,564.69	6,973.39
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	831.56	726.27	642.86	1,557.83
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	831.56	726.27	642.86	1,557.83
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	614.53	517.65	437.10	1,132.18
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	821.82	671.67	311.66	1,493.49
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	340.06	361.00	361.00	340.06
Other Equity	-	-	-	-
Earnings per share (EPS) (for continuing and (of Rs. 10 each) (Not annualised)				
Basic	17.74	14.34	12.16	32.00
Diluted	17.71	14.34	12.16	31.98

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020

Particulars	Quarter ended			Half Year ended
	September 30, 2020	June 30, 2020	September 30, 2019	September 30, 2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations	2,870.91	2,716.58	2,758.91	5,587.49
Profit before tax	718.50	703.61	87.33	1,422.11
Profit after tax	533.65	500.72	(80.30)	1,034.37

Notes:
1 The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com.

For and on behalf of Board of Directors
Sd/-
PD Mundhra
Executive Director
Place : Mumbai
Date : November 5, 2020

TRIL IT4 Private Limited
CIN : U74120MH2014PTC251684
Regd. Office : Voltas Premises, E Block, T. B. Kadam Marg, Chinchpokli, Mumbai-400 033
Extract of Statement of financial results for the half year ended 30 September 2020
[Regulation 52 (B), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]
(Rs. in Lakhs)

Particulars	Half year ended 30/09/2020	Half year ended 30/09/2019	Year ended 31/03/2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1 Total Income from Operations	4,690.15	3,578.29	8,508.99
2 Net (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,119.44	(3,570.48)	(5,546.56)
3 Net (Loss) for the period after tax, Exceptional and/or Extraordinary items	1,119.44	(3,570.48)	(5,546.56)
4 Net (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,119.44	(3,570.48)	(5,546.56)
5 Total Comprehensive Income for the period (Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,119.44	(3,570.48)	(5,546.23)
6 Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	100.00	100.00	100.00
7 Reserve excluding Revaluation Reserves	(27,249.15)	(26,392.84)	(28,368.59)
8 Net worth	(27,149.15)	(26,292.84)	(28,268.59)
9 Paid up debt capital/Outstanding debt	48,500.00	50,979.57	50,997.72
10 Outstanding Redeemable Preference Shares (refer note 3)	-	-	-
11 Debt Equity ratio (refer note 4)	-	-	-
12 Earnings per share *			
(a) Basic (INR)	111.94	(357.05)	(554.66)
(b) Diluted (INR)	111.94	(357.05)	(554.66)
13 Capital Redemption Reserve	NA	NA	NA
14 Debenture Redemption Reserve (refer note 5)	-	-	-
15 Debt Service Coverage ratio (in times)	0.09	1.21	1.18
16 Interest Service Coverage ratio (in times)	1.49	1.21	1.18

* EPS not annualised for six months ended 30 September 2020 and 30 September 2019.

Notes:
1 The above is an extract of the detailed format of half yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly financial results are available on the websites of the Company i.e. www.tril4.com and BSE Ltd. i.e. www.bseindia.com.
2 For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Ltd. and can be accessed on the URL- <https://www.bseindia.com>.
3 As the Company has not issued any redeemable preference shares during the year. Hence, the same is not applicable.
4 The Company has negative equity and hence debt equity ratio has not been reported.
5 The Company has not created debentures redemption reserve as per Section 71 of the Companies Act 2013 read along with Rule 18 of (Share Capital and Debentures) Rule, 2014.

For and on behalf of TRIL IT4 Private Limited
CIN : U74120MH2014PTC251684
Sd/-
Sanjay Sharma
Director
Place : Mumbai
Date : 05 November, 2020
DIN : 00332488

MUMBAI SLUM IMPROVEMENT BOARD

A REGIONAL UNIT OF
(MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY.)
Tel. No. - 022-66405250, E-mail - eee.slum@gmail.com
Ref. No. EE/East/MSIB/tender/Labour Soc./6/2020-21
e-TENDER NOTICE for Labour Co-op. Society registered under DDR Mumbai Suburban District (East/West)

Digitally Signed & unconditional online Tender in form "B-1" (Percentage Rate) are invited by the Executive Engineer (East) Division, Mumbai Slum Improvement Board, (Unit of MHADA), Room No. 536, 4th Floor, Griha Nirman Bhvan, Bandra (East), Mumbai-400 051 for the various work from the Labour Co-op. Society registered under appropriate class with DDR Mumbai Suburban District (East/West).

e-Tender No.	Name of Works	Estimated Cost Rs.	Security Deposit 1% of Estimated cost Rs.	Registration (Class) of L.C.S. under Deputy District Registrar	Tender Price including 6% GST in Rs.	Time limit for completion of work
1	Reconst. of Toilet Block at Nalanda Nagar R. C. Marg Chembur (MPSSVY)	1930966/-	20000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
2	Providing Ladikarn at Galiya Coat near Laxmi Colony Chembur (MPSSVY)	1973876/-	20000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
3	Const. of Draining/Channel and Ladikarn at Manvali Gaon near Railway Line Chembur (MPSSVY)	2016787/-	21000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
4	Providing and Laying GSW Line Concretikaran at J.J. wadi Mahul Road Chembur (MPSSVY)	1888055/-	19000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
5	Providing and Laying GSW Line and Ladikarn near Bldg No. 16 Subhash Nagar Chembur (MPSSVY)	1888055/-	19000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
6	Const. of Drain and Ladikarn at Sai Nagar Mahul Ambada Chembur (MPSSVY)	1973876/-	20000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
7	Const. of Drain and Ladikarn at Khatli Ali Mahul Gaon Chembur (MPSSVY)	1888055/-	19000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
8	Const. of Drain and Concretikaran at RCF Road Vashi Gaon Chembur(MPSSVY)	1888055/-	19000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
9	Const. of Drain Channel and Ladikarn at Laxmi Nagar No. 1 and 2 near Shankar Mandir Chembur (MPSSVY)	1930966/-	20000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
10	Const. of Drain Channel and Ladikarn at New Samaj Kalyan Society Infront of HP Colony Chembur (MPSSVY)	2145518/-	22000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
11	P/Laying GSW Line and Concretikaran near M.S. Bldg No. 10 and 11 Chembur (MPSSVY)	2016787/-	21000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
12	Const. of Drain and Ladikarn at R.C Barrack No. 38 Near Ram Mandir Chembur (MPSSVY)	1973876/-	20000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
13	Concretikarn at old Barrack T-77 Chembur (MPSSVY)	1888055/-	19000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
14	P/L GSW Line and Concretikaran near In Lex Hospital Chembur (MPSSVY)	1930966/-	20000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
15	Const. of Drain and Ladikarn at Jay Maharashtra Mitra Mandal Collector Colony Chembur (MPSSVY)	1888055/-	19000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
16	Const. of Drain and Ladikarn at New Ekta Mitra Mandal Sindhi Society Road Chembur (MPSSVY)	1973876/-	20000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
17	Const. of Drain and Ladikarn at Kokan Nagar Hanuman Mandir Premises Chembur (MPSSVY)	1973876/-	20000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
18	P/Laying GSW Line and Concretikaran at Santoshi Mata Mandir Chembur Camp (MPSSVY)	1888055/-	19000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
19	Const. of Drain and Ladikarn near Brahman Mandir Chembur (MPSSVY)	1973876/-	20000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
20	Const. of Drain and Ladikarn at Omkar Chawl Committee Santosh Nayar Chembur (MPSSVY)	1888055/-	19000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
21	Const. of Drain and Ladikarn at Rahul Nagar Priyadarshini Chembur (MPSSVY)	1930966/-	20000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
22	P/L Layig Ladikarn at Shivsmusti Chawl Vijay Nagar Chembur (MPSSVY)	1888055/-	19000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
23	Const. of Channell Drain and Ladikarn at Khardev Nagar Ghatla Chembur (MLA Fund)	2145518/-	22000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
24	Const. of Channell Drain and Ladikarn in (SC/ST Chawls) Kokan Nagar Chembur (MLA Fund)	2145518/-	22000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
25	Const. of Drain and Ladikarn at New Samaj Kalyan Society R.C. Marg Chembur (MLA Fund)	1156669/-	12000/-	Class-B & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
26	Const. of Gutter, Passage and Ladikarn at Nalanda Buddha Vihar and Surrounding Area, Mata Ramabai Nagar, No. 2, Bhandup (W) (NDVSY Fund)	1287311/-	13000/-	Class-B & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
27	Const. of Gutter, Passage and Ladikarn at Panchseel Buddha Vihar and Surrounding Area, Mata Ramabai Nagar No. 2, Bhandup (W) (NDVSY Fund)	1544773/-	16000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
28	Const. of Gutter, Passage, and Ladikarn at Aamrapali Buddha Vihar and Surrounding Area, Mata Ramabai Nagar No. 2, Bhandup (W) (NDVSY Fund)	1373131/-	14000/-	Class-B & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
29	Const. of Gutter, Passage and Ladikarn at Saikrupa Chawl, Rajratna Chawl Committee and Surrounding Area, Mahatma Jyotiba Fule Nagar, Powai. (NDVSY Fund)	1287311/-	13000/-	Class-B & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
30	Const. of Gutter, Passage and Ladikarn at Ghanshyam Niwas, Bhimai CHS and Surrounding Area, Mahatma Jyotiba Fule Nagar, Powai (NDVSY Fund)	1716414/-	18000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
31	Const. of Gutter, Passage and Ladikarn at Sant Kabir Chawl, Tathastu Chawl and Surrounding Area, Mahatma Jyotiba Fule Nagar, Powai. (NDVSY Fund)	1458952/-	15000/-	Class-B & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
32	Const. of Gutter, Passage and Ladikarn at Sankat Mochan Chawl, Panchseel Jagruti Mandal and Surrounding Area Mahatma Jyotiba Fule Nagar, Powai (NDVSY Fund)	1544773/-	16000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
33	Const. of Gutter Passage and Ladikarn at Samta Chawl, Matoshri Chawl, Rajgadh Chawl, and Surrounding Area, Mahatma Jyotiba Fule Naear, Powai (NDVSY Fund)	1716414/-	18000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
34	Const. of Retaining Wall at Durgamata Chawl, Raote Compound No. 2, Tembipada, Bhandup (W) (R/W Fund)	2145518/-	22000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
35	Const. of Retaining Wall at Mohammad Punjabi Chawl, Hanuman Nagar, Bhandup (W) (R/W Fund)	1973876/-	20000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
36	Const. of Retaining Wall at Mantri Prasad Chawl, Gaondevi Tekdi, Bhandup (W) (R/W Fund)	2231337/-	23000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
37	Const. of Retaining Wall at Panjabi Chawl, Gaondevi Tekdi, Bhandup (W) (R/W Fund)	2402979/-	25000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
38	Const. of Retaining Wall at Gurkha Chawl, Gaondevi Tekdi, Bhandup (W) (R/W Fund)	2317159/-	24000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
39	Const. of Drain and Passage at Panjarpole, Chembur Mumbai (MP NDVSY Fund)	1458952/-	15000/-	Class- O & Above	500 + 60=560	9 Month (Including monsoon)
40	Const. of Drain and Passage at Vishnu Nagar, Vashinaka, Mumbai (MP NDVSY Fund)	1544773/-	16000/-	Class-A & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
41	Const. of Gutter and Passage at Parshiwadi Ghatkopar (E) (MLC NDVSY Fund)	858207/-	9000/-	Class-B & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)
42	Const. of Gutter and Passage at Tadwadi, Chunabhatti (MLC NDVSY FUND)	1287311/-	13000/-	Class-B & Above	500 + 60=560	9 Months (Including monsoon)